

und wer den Gewinn vereiteln sollte JĀGŪ. 2, 195. als falsch erweisen: ष्यातो लोकप्रवादो ऽपे भरतेनान्यथा कृतः R. 3, 22, 32. falsch machen: यद्यत्साधु न चित्रे स्यात्क्रयते तत्तदन्यथा ÇĀK. 141. auf ungerechte Weise thun, — gerichtlich entscheiden: अमात्याः प्राड्विवाको वा यत्कुर्युः कार्यमन्यथा M. 9, 234; vgl. weiter unten u. 2, wohin einige hier wegen करू zusammengestellte Beispiele eigentlich gehören. नान्यथा या nicht anders werden, in Erfüllung gehen: तयोर्महात्मनोर्वाक्यं नान्यथा याति सोप्रतम् R. 6, 37, 9. 10. अन्यथा समर्थम् anders beurtheilen: इमनन्यपरिणामन्यथा — हृदयं मम यदि समर्थयते ÇĀK. 67. — 2) anders als es sich in Wirklichkeit verhält, fälschlich MED. avj. 37. यदि ब्रूयास्त्वमन्यथा M. 8, 90. वदन् — ज्ञानन्यन्यथा नरः 103. न हि तारामतं किंचिदन्यथा परिवर्तते (erweist sich als falsch) R. 4, 21, 15. यो न्यायमन्यथा ब्रूते PAÑĀKAT. III, 108. अलमस्मानन्यथा सेभाव्यं haltet uns nicht ferner für Jemand anders ÇĀK. 17, 5. सतीमपि ज्ञातिकुलैकसंभ्रयां जनो ऽन्यथा भर्तृमतीं विशङ्कते 114. Andere Beispiele findet man oben u. 1. gegen das Ende. — 3) in Folge einer andern Veranlassung: त्रेह्निनाक्रातहृदयः शोकेनाकुलितेन्द्रियः । इष्टमन्यागतो ह्येष भरतो नान्यथागतः (SCHL.: नान्यथा गतः) R. 2, 98, 11. गुर्वग्निक्रार्थकते प्रस्थितश्च सुतस्तव । न निवार्यो निवार्यो स्यादन्यथा प्रस्थितो वनम् ॥ ŚIV. 4, 25. — 4) in andern Falle, sonst: स्तेनो ऽन्यथा भवेत् M. 8, 144. JĀGŪ. 1, 86. BRAHMA-P. in LA. 56, 20. सकामास्वनुलोमामु न दोषस्त्वन्यथा दमः JĀGŪ. 2, 288. तुष्टासि यदि तदेवि देहि मे वरमीप्सितम् । अन्यथात्मोपहारेण प्रीणामि भवतीमहम् ॥ VID. 93. PAÑĀKAT. 24, 10. 100, 22. v. l. zu ÇĀK. 32, 5. P. 5, 1, 42, Sch. SIDDH. K. zu 4, 1, 10. = अतो ऽन्यथा JĀGŪ. 2, 174.

अन्यथाकारम् (von करू mit अन्यथा) adv. auf andere Weise P. 3, 4, 27.

अन्यथाख्याति (अन्यथा + ष्याति) f. Titel eines philos. Werkes Verz. d. B. H. No. 679.

अन्यथात्व (von अन्यथा) n. Verschiedenheit KĀVJA-Pr. 124, 13.

अन्यथाभाव (von भू mit अन्यथा) m. 1) Veränderung: बहूनां व्यतीनामेकदेशेनान्यथाभावः P. 5, 4, 53, Sch. — 2) Verschiedenheit ŚIN. D. 24, 8.

अन्यथाभूत् (wie eben) adj. verändert VOP. 8, 52.

अन्यथावृत्ति (अन्यथा + वृत्ति) adj. anders beschäftigt. °चेतस् MEGH. 3.

अन्यथासिद्ध (अन्यथा + सिद्ध) adj. falsch erklärt, falsch bewiesen. Mit diesem Ausdruck werden fünf mehr oder weniger entfernte Beziehungen zu einem Dinge, die mit dessen wirklicher Ursache verwechselt werden, belegt, BUĀSHĪP. 20. Davon nom. abstr. °त्व Sch. zu 18.

अन्यथासिद्धि (अन्यथा + सिद्धि) f. falsche Beweisführung; so heisst der logische Irrthum, bei welchem mehr oder weniger entfernte Beziehungen zu einem Dinge mit dessen wirklicher Ursache verwechselt werden, BUĀSHĪP. 13.

अन्यथास्तोत्र (अन्यथा + स्तोत्र) n. anders gemeintes Lob, Satyre JĀGŪ. 2, 204.

अन्यद् (nom. und acc. neutr. von अन्य) erscheint am Anfange einiger comp. P. 6, 3, 99, 100.

अन्यदर्थ (अन्यद् + अर्थ) = अन्यार्थ P. 6, 3, 100.

अन्यदा (von अन्य) adv. P. 5, 3, 15. VOP. 7, 101. 1) zu einer andern Zeit PAÑĀKAT. III, 36. 229, 7. — 2) bisweilen: अन्यदा भूषणं पुंसः तमा लज्जेव योषितः MĀGHĀ im ÇKDR. — 3) eines Tages, einst R. 2, 74, 12. 3, 16, 13.

PAÑĀKAT. 234, 8. mit कदाचित् verbunden: अथान्यदा तस्य रात्रौ नेत्रेषु पर्य-  
तः कदाचिच्छङ्गालेन सार्धं मैत्रो बभूव 248, 1. — 4) in einem andern Falle: भर्ता तु यदा दुर्भिक्षे स्त्रीधनं विना वर्तनात्मस्तदापि प्रकीर्तुमर्हति नान्यदा DĪ. 125, 5. 6.

अन्यदाशा, अन्यदाशिम्, अन्यदास्या und अन्यदास्थित Zusammens. von अन्यद् + आशा, आशिम्, आस्था und आस्थित P. 6, 3, 99.

अन्यदीय (von अन्यद्) adj. einem Andern gehörig P. 6, 3, 99.

अन्यदुत्सुक und अन्यद्वृत्ति zusammeng. aus अन्यद् + उत्सुक und ऊति P. 6, 3, 99.

अन्यदेवत oder अन्यदैवत (von अन्य + देवता oder दैवत) adj. an eine andere Gottheit gerichtet: °ते मन्त्रे Nir. 1, 20. BRH. DEV. in Ind. St. 1, 113. und Halle'sche Allg. Lit. Zeit. 1849. II, 631. 632.

अन्यद्राग (अन्यद् + राग) P. 6, 3, 99.

अन्यैनाभि (अन्य + नाभि) adj. von anderer Sippe (Gegens. सनाभि) AV. 4, 29, 1.

अन्यपुष्ट (अन्य + पुष्ट) (von einem Andern ernährt) m. der Kokila, Cuculus indicus; f. आ KUMĀRAS. I, 46. — Vgl. काकपुष्ट, अन्यभृत्, अन्यभृत्, अन्यत्राप.

अन्यपूर्वा (अन्य + पूर्वा) f. eine Frau, die vor ihrer Verheirathung einem Andern versprochen war, ÇKDR. — Vgl. अन्यपूर्वा.

अन्यभाव (अन्य + भाव), davon अन्यभाव्य nach gaṇa ब्राह्मणादि.

अन्यभृत् (अन्य + भृत्) (einen Andern ernährend) m. Krähe, weil sie die Eier des Kokila ausbrüten soll, H. 1322. — Vgl. अन्यपुष्ट.

अन्यभृत् (अन्य + भृत्) (von einem Andern ernährt) m. = अन्यपुष्ट, HALĀ. im ÇKDR. f. आ RAGH. 8, 58.

अन्यमनस् (अन्य + मनस्) adj. 1) der seinen Sinn auf Jemand anders gerichtet hat: यच्च नान्यमना रामः R. 5, 35, 2. अन्यमनसः स्त्रियः Hir. I, 104. — 2) einen fremden Geist in sich habend, besessen: मनसा वा श्पिता वाग्वदति यो ह्यन्यमना वाचं वदत्यमुषी वै सा वाग्वेवनुष्टा AIR. Ba. 2, 6. Vgl. अन्यत्रमनस्.

अन्यमनस्क (von अन्य + मनस्) adj. dessen Sinn auf etwas Anderes gerichtet ist, unaufmerksam; zur Erkl. von प्रमत् Ind. St. 2, 312, 22.

अन्यमातृज (अन्य-मातरू + ज) m. ein Halbbruder, der denselben Vater, aber eine andere Mutter hat, JĀGŪ. 2, 139. — Vgl. अन्यैर्द्वय.

अन्यराजन् (अन्य + राजन्) adj. einen Andern zum König habend, einem Andern unterworfen (Gegens. स्वराज्): अथ ये ऽन्यथातो विदुरन्यराजानस्ते नय्यलोका भवन्ति KĀND. Up. 7, 25, 2.

अन्यराष्ट्रीय (von अन्य + राष्ट्र) adj. aus einem andern Königreiche ÇĀT. Br. 5, 3, 4, 9.

1. अन्यरूप (अन्य + रूप) n. eine andere, eine fremde Gestalt: अन्यरूपेण in anderer Gestalt, verkleidet KATHĀS. 13, 172. कृतान्यरूपा 25, 192.

2. अन्यैरूप (wie eben) adj. f. आ andersgestaltet RV. 10, 1, 4. MEGH. 81. KATHĀS. 12, 195.

अन्यरूपिन् (von अन्य + रूप) adj. der eine andere, fremde Gestalt angenommen hat KATHĀS. 16, 44.

अन्यर्हि (von अन्य) adv. = अन्यदा VOP. 7, 101.

अन्यलिङ्ग (अन्य + लिङ्ग) adj. das Geschlecht eines andern Wortes (des Substantivs) annehmend, adjectivisch AK. 2, 1, 5. 3, 4, 136.